

Ref No.: OTL/Secretarial/SE/2025-26/23

Date: June 24,2025

To,

Bombay Stock Exchange Limited	National Stock Exchange of India Ltd.,			
Phiroz Jeejeebhoy Towers,	Plot No. C/1 'G' Block			
Dalal Street, Mumbai – 400023	Bandra – Kurla Complex			
	Bandra East, Mumbai 400051			

**Ref**: Scrip Code - **BSE**: 517536 | **NSE**: ONWARDTEC

Subject: Newspaper Advertisement- Notice of 34<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) and E-voting Information of Onward Technologies Limited.

Dear Sir/Madam,

Pursuant to 47(1)(d) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we hereby enclose copies of the newspaper advertisement regarding the Notice of 34<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) and E-voting Information of Onward Technologies Limited. The advertisements are published in Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) on June 24, 2025.

This will also be hosted on the Company's website, at www.onwardgroup.com

This is for your information and records.

**For Onward Technologies Limited** 

Vinav Agarwal Company Secretary & Compliance Officer Membership No :- A40751

## ্যেন্ডা State Bank of India

HOME LOAN CENTRE GHATKOPAR (15426):- Ashok Silk Mills Compound 1st Floor, LBS Marg, Ghatkopar (West) Mumbai:400086

Tel No: 022-25009124 / 25009126 Mail ID: racpc.ghatkopar@sbi.co.in

#### **POSSESSION NOTICE** [See Rule 8(1)] (For Immovable Property)

Account No: 40978483044 Whereas The undersigned being the Authorized officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Rajput and Mrs. Pratibha Mahendra Rajput repay the amount mentioned in the notice being sum of of Rs. 25,24,649/- (Rupees Twenty Five Lacs Twenty Four Thousand Six Hundred Forty Nine only) as on 15,01.2025 with interest, cost charges etc., within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/guarantors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on this **21.06.2025.** The borrower/guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount sum of of Rs. 25,24,649/- (Rupees Twenty Five Lacs Twenty Four Thousand Six Hundred Forty Nine only) as on 15.04.2025 with further interest, cost and incidential charges thereon.

Description of the Immovable Property ALL THAT PART AND PARCEL OF THE PROPERTY CONSISTING OF

Property Address- Flat No.1201, 12th Floor, A-wing, Bldg No-17, Ghatkopa Shakuntala CHSL, Adityaraj enclave, Nr Arun Vidyalya Ground, Pantnagai Ghatkopar East, Mumbai-400075.

Date: 21.06.2025 Place: Mumbai Authorized Officer, State Bank of India

#### Recovery Officer

Under Maharashtra Co-op. Societies Act 1960 & Rule 107 Of Rule 1961 C/o The Sarvodaya Co-Op. Bank Ltd. Mumbai, 1/2, Crosswind Chs Ltd., J.M. Road, Bhandup (W), Mumbai-78

Telephone No: 022-68252222

Date:19/03/2025

# (See sub-rule {11(d-)}of rule 107) Possession Notice for Immovable property

Whereas the undersigned being the Recovery officer of the The Sarvodaya Co Op Bank Ltd Mumbai under the Maharashtra Co Operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 02/03/2015 calling upon the judgment debtor. Mr. Managan Bhimappa Kankappa to repay the amount mentioned in the notice being Rs.3,60.825/-(Rupees Three lakh Sitv thousand eight hundred twenty five only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice fo attachment dated 12/03/2025 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107{11(d-)} of the Maharashtra Co Operative Societies Rules 1961 on this 11 Day of September of the year 2024. The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Sarvodaya Co Op Bank Ltd Mumbai, for an amount dated 19.03.2025 of Loan A/c No. 102/136 Rs.2,77,770/-(Rupees Two lakh seventy seven thousand seven hundred seventyonly) and further interest thereon

#### Descripation of the Immovable property

Room No.401, Bulding No-17, H - Wing, Premier Auto Compound, Kirol Road, Near Kohinoor Hospital, Kurla (west), Mumbai – 400076

All that part and parcel of the property consisting Room No.401, Bulding No-17, H - Wing. Premier Auto Compound, Kirol Road, Near Kohinoor Hospital, Kurla (west), Mum 400076

Date :- 19/03/2025 Place:- Bhandup

Recovery Officer Under Maharashtra Co-op. Societies Act 1960 & Rule 107 Of Rule 1961 The Sarvodaya Co-op.Bank Ltd. Mumba



**BRANCH OFFICE - MUMBRA** NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002

To. MR. PAVAN BRIJWASI SINGH MR. PAVAN BRIJWASI SINGH Tanda-Pada Road, Near Swami Vivekanand School, Santosh Ganesh Bhuvan.

Jai Jagdish Welfare Society, Flat No. 307, 3rd Floor, Bld.No. C, Kanhaiya Medows, Khanpada, Nr Kund, Palghar-(W) Nallasopara East- 401404

You are aware that we have, granted Housing Loan facility at our MUMBRA Branch for an aggregate amount of Rs. 2130000.00 to Mr. PAVAN BRIJWASI SINGH (Principal Debtor), and the details of said loan facility is as under.

Facility	Scheme	Loan Ace	Amount of loan		
Sanctioned	Name	No.	Sanctioned		
Home Loan	Cent Home Loan	21,30,000/-			

- 2. We inform you that out of total amount of Rs. 2195510.00, due to us as on 22/05/2025 (date of this notice) the principal debtor has/have merely paid Rs. Nil, and hence they have defaulted in repayment of an amount of Rs. 2195510.00 (which represents the principal plus interest due on the date of this notice)
- As the principal debtor has/have defaulted in repayment of his/their full liabilities, we have classifled his/their dues as nonperforming Asset on 21.05.2025 in accordance with the guidelines of the Bank/-directions or quidelines issued by the Reserve Bank of India
- We also inform you that in spite of bur repeated demand notices & oral requests for repayment of the entire amount due to us they/you have not so far paid the same.
- You are aware that the various limits granted by us are secured by the following assets/security agreements (Secured assets)

Flat No. 307, 3rd Floor, C Wing, Kanhaiya Medows, Survey No. 13, Hissa No. 6, Village- Palghar (E), Distt- Palghar - 401404. Built up Area: 72.06 Sq. Mtr.

- 6. For the reasons stated above, we hereby call upon you to discharge in full your liabilites to us within a period of 60 days from the date of receipt of this notice, failing which we will be exerciaing the powers under section 13(4) of the Securitizations and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (Act), against the secured assets mentioned above. The powers available to us under section 13(4) of the Act. interalia, includes powers to (i) to take possession of the secured assets of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset, (ii) take over the management of the secured assets including the right to transfer by way of lease, assignment or sale and realize the secured asset and to apoint any person as Manager to manage the secured assets the possession of which has been taken over by us (secured creditor) and any transfer of secured asset by us shall vest in the transferee all rights in, or in relation to, the secured asset transferred as if the transfer had been made by you. (iv) require at any time by notice in writing, any person who has acquired any of the secured assets from you and from whom any money is due or may become due to you, to pay to us (Secured Creditor), so much of the money as sufficient to pay the secured
- The amount realized from the exercising of the powers mentioned above, will first be applied in payment of all costs, charges and expenses which in the opinion of us have been properly incurred by us or any expenses incidental thereto, and secondly applied in discharge of the dues of us as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization and the residue of the money, if any, shall be paid to the person entitled thereto in accordance with his right and interest, if no person is entitled to receive such amount, shall be paid to you.
- Please take note that after receipt of this notice, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice, without prior consent of the secured creditor. We draw your attention to section 29 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, which awards imprisonment upto one year, or with fine, or with both, if you contravene the provisions of the Act.
- We also inform you that, notwithstanding our action of proceeding under SARFAESI Act, 2002 we reserve our right either i) to simultaneously file, proceed & pursue suits/Applications/cases against you & or guarantors, before DRT/Court, as the case may be, to realize the dues from you or quarantor/s, & or ii) to proceed against you & or guarantor/s before Debt Recovery Tribunal/Court for recovery of the balance amount due to our bank, if the entire outstanding amount together with contractual rate of interest, are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets. (iii) to Proceed against you and or guarantor/s for initiating Criminal action for the acts, or omission committed by you under the provisions of Law.
- 10. Your attention is invited to the provisions of sub sec (8) of sec (13) of the act in respect of time available to you to redeem the secured assets

Date: 22.05.2025

For CENTRAL BANK OF INDIA AUTHORISED OFFICER INDUSTRIAL AND COMMERCIAL BANK OF CHINA LIMITED,

MUMBAI BRANCH Unit No. 407, 408 & 409, 4th Floor, A Wing, The Capital, C-70, G-Block, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra

Tel. No. 022-7111-0300 E-mail Id: merchant.banking@india.icbc.com.in Website: www.india.icbc.com.cn PUBLIC NOTICE

ndustrial and Commercial Bank of China Limited, Mumbai Brancl (ICBC) is registered with SEBI as Category - I Merchant Banker under Securities and Exchange Board of India (Merchant Bankers) Regulations, 992, bearing SEBI Registration number INM000012476.

ICBC is surrendering the aforesaid Merchant Banking registration as a par of its business restructuring process. In view of the same, any aggrieved party may make any representation against surrender of aforesaid Merchant Banking registration, either before ICBC and/or SEBI within 30 days from the date of this notice.

SEBI Registration no.: INM000012476 Category of intermediary with SEBI: Merchant Banker in Category -For Industrial and Commercial Bank of China Limited.

Place: Mumbai Jing Jun

🏿 बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

Date: 24.06.2025

PALGHAR BRANCH :- Dandekar Building Mahim Road, Palghar Branch, Station Road Palghar(West), Dist: Palghar - 401404 Phone: (02525)253763/252142 Web: www.bankofbaroda.com

**Chief Executive Officer** 

#### NOTICE TO BORROWER (Under Sub-Section (2) Of Section 13 Of The Sarfaesi Act, 2002)

Date: 30.04.2025

 By Hand delivery • By Registered post with AD • By Courier M/s. Global Cans. (Partnership firm through partners), Plot No. 7, Ground Floor, Gala No D & E, Suncity Industrial Park, Poonam Industry, Umroli, Padghe, Palghar 401404. Mr. Manish Ganesh Thakur (Partner), Flat no 101, 1st Floor, Building No 3/A/1, Ashirwa CHSL, Mhada Colony, Vinoba Bhave Nagar, Masrani Lane, Kurla West, Mumbai 400 070 Mr. Jignesh Vikas Patil. (Partner), H.No.541, New Chinchpada, Boisar-Tarapur Road, Opportunity CISF Colony, Kudan, Palghar, Maharashtra 401502

SUB: Notice under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, hereinafter called "Act". Account of M/s. Global Cans.

#### Re: Credit facilities with our Mahim Road Palghar Branch,

We refer to our letter No. DBPALG/ADV/2021-22/173/2021-22 dated 10.03.2022 enveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, hereinafter stated. The present outstanding in various loan/credifacility accounts and the security interests created for such liability are as under:

ionity accounts and the security interests created for such hability are as under.						
Nature and type of facility	Limit (in Rupees)	Rate of Inter- est	0/s as on 29.04.2025 (inc. of interest up to 29.04.2025) plus Future interest w.e.f. 30.04.2025 costs, charges and expenses			
Cash Credit (Hypothec ation)	Rs. 80,00,000/-	9.6%	Rs. 81,45,995.88/-			

Security agreement with brief description of securities: • Hypothecatio n Of Secured stocks and book debts in the name of M/s Global Cans • Equitable Mortgage OF Flat No. 101, 1st Floor, Building No 3A, A Wing, Ashirwad CHSL, New MHADA Colony, Masrani Lane, Vinoba Bhave Nagar, Kurla West, Mumbai 400070 . standing in the name of Mr Manish Ganesh Thakur

- In the letter of acknowledgement of debt dated 15/02/2025 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 79,47,732.48/- lakhs as on 14/02/2025. The outstanding's as stated above, include further drawings and interest upto 29/04/2025and Other charges debited to the account. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstanding for the Quarter ended SEPT 2024
- Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 28.11.2024 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have no repaid the overdue loans including interest thereon.
- Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilitie duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non- performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge you liabilities to the Bank aggregating Rs.81,45,995.88/-- (Rupees Eighty One Lakh Forty Five thousand nine hundred and ninety five and eighty eight paise) As On Dated 29-04.2025, as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.A3 A
- Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.
- We invite your attention to sub-section 13 section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non- compliance with the abov provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable unde ection 29 of the Act.
- e further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time befor the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender /private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

  Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as
- waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation the right to make further demands in respect of sums owing to us.

Onward Technologies Limited

CIN: L28920MH1991PLC062542

Read, Office: Sterling Center, 2<sup>nd</sup> Floor, Dr. A.B. Road, Worli,

Mumbai - 400018. Tel : +91 22 2492 6570

Website: www.onwardgroup.com Email: investors@onwardgroup.com

NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING

AND F-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of Onward Technologies Limited "The Company") will be held on Wednesday, July 16, 2025 at 3.00 p.m. (IST) through Video Conference

"VC")/Other Audio Visual Means ("QAVM") without the physical presence of the Members at a commo

venue, In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 May 05, 2022 and Circular Nos.10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 and Circular Nos.10/2022 and 11/2022 dated December 28, 2022

and the latest being 09/2024 dated September 19. 2024in relation to "Clarification on holding of Annua

Seneral Meeting ("AGM") through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI

irculars dated May 12, 2020, January 15, 2021 May 13, 2022, January 5, 2023 and October 3, 2024

The Company has sent the Notice of the 34th AGM along with the Annual Report 2024-25 on Justice 13, 2025, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent ("Registrar") and Depositories. The requirement of sending

hysical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI

Circulars. Members will be able attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-Voting system provided by National Securities Depositories Limited ("NSDL") at <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a> by using heir remote e-voting login credentials. The link members login, where the EVEN of Company will be included.

The Annual Report 2024-25 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statemer

of the 34th AGM is available on the website of the Company at <a href="https://www.onwardgroup.com">www.onwardgroup.com</a> and on the websites of the Stock Exchanges viz. <a href="https://www.bseindia.com">www.nseindia.com</a>. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>.

n compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their vote electronically on all resolutions sel-forth in the Notice of AGM during the remote e-voting period through the electronic voting platform provided by NSDL (remote e-voting).

The remote e-voting will commence on Saturday, July 12, 2025 at 9:00 a.m. (IST) and will end on Tuesday, July 15, 2025 at 5:00 p.m. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled/blocked. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time. Once the vote on a resolution stated

in the Notice of AGM is cast by Member through remote e-voting, the Member shall not be allowed to chang It subsequently and such vote shall be treated as final.

Members attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting will be able to cast their vote by remote e-voting will be able to cast their vote lectronically during the AGM. The Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM.

In vivie urrough reminie e-voting out shall not be allowed to vote again during the AGM. A person whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on Wednesday, July 09, 2025 (the 2nd cut-off date) shall be entitled to cast vote through remote e-voting or e-voting during AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off dates. A person who is not a member as on the cut-off dates should treat this Notice for information purposes only.

xisting Members who holds shares in physical form and non-individual shareholders, who acquires share

of the Company and becomes Member of the Company after the notice sent through e-mail and holding shares as of the 2nd cut-off date i.e. Wednesday, July 09, 2025, may obtain the login ID and password by

sending a request at evoting@ nsdl.co.in or to the Company at <a href="investors@onwardgroup.com">investors@onwardgroup.com</a>.

Members who are already registered with NSDL for remote e-Voting, can use their existing user ID and

n case of Individual Shareholders holding securities in de-mat mode acquires shares of the Compar

and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the 2nd cut-off date i.e. Wednesday, July 09, 2025 may follow steps mentioned in the Notice of the AGM. Final Dividend of ₹5 per equity share for the financial year ended March 31, 2025, as recommended by the Board of Directors, if approved by the Members at the AGM, will be paid to eligible members withing

30 days from the declaration at the ensuing Annual General Meeting. The dividend will be paid electronically to members who have updated their bank details. In case non-availability of the details of

the bank account the company shall dispatch the dividend warrants/ demand draft to such shareholders

through post. In order to receive direct credit of dividend amount, Members holding shares in physical/

ic form are required to submit their bank account details, if not already registered, as ma

Members are also informed that as per the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020,

dividends paid or distributed by the Company after April 1, 2020, shall be taxable in the hands of the shareholders and the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend to be paid to shareholders, subject to approval of shareholders in the ensuing AGM.

ubmitted by them and accepted by the Company. The detailed information of the same will be available

The TDS rate would vary depending on the residential status of the shareholder and the documer

in the notice of he AGM in website www.onwardgroup.com.

The Notice of AGM and the Annual Report is available on the website of the Company.

n website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

www.onwardgroup.com.and website of www.evoting.nsdl.com. Copy of Notice of AGM is also available

In case of any queries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call on to lifee no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Pallavi Mhatre at <a href="https://www.evoting.go.sdl.co.in">evoting.go.sdl.co.in</a>.

For Onward Technologies Limited

Membership No :- A40751

toll free no. 1800-1020-990 and 1800-224-430.

Place: Mumba

Date: June 24, 2025

Yours faithfully Chief Manager / Authorised Office Bank of Baroda

Onward

TECHNOLOGIES

Notice is hereby given to the Public-at-Large that my clients, Mrs Rupal Nikunj Bhimani and Mr. Nikunj Rasiklal Bhimani, residing at Flat No. B/202 Pluto Apartment, S.V.P. Road, Mandapeshwar, Borivali (West), Mumbai 400103 ntend to purchase and acquire Shop No. 14, admeasuring 209 sq. ft. built-up area on the Ground Floor of the society known as "Lancelot Co-operative Housin Society Limited", constructed on the piece and parcel of land bearing Survey No 169, corresponding to CTS Nos. 59 and 59/1 to 59/74 of Village Magathane, Taluk Borivali, Mumbai Suburban District, and otherwise situated at Opp. Shastri Nagal S.V. Road, Borivali (West), Mumbai 400092 ("the said Shop No.14"), from Mrs Pushpaben Shantilal Haria and Mr. Bhayin Shantilal Haria, who represe hemselves to be the owners of the said Shop No.14 and bonafide members of the ancelot Co-operative Housing Society Limited by holding Share Certificate No. 104 or Five (5) fully paid-up shares of Rs. 50/- (Fifty) each, bearing Distinctive numbers 506 to 510 (both inclusive) ("the said Shares"), and who are desirous of selling ansferring, and conveying their entire right, title and interest, in the said Shop No.1 and the said Shares, unto and in favour of Mrs. Rupal Nikunj Bhimani and Mr. Nikur Rasiklal Bhimani.

Any person(s) including Legal Heir(s) and/or Bank(s) or Financia nstitution(s) and/or Government Bodies and/or Entities and/or Authoritie naving any direct or indirect claim(s) and/or interest(s) and/or demand(s and/or objection(s) whatsoever in respect of the said Shop No.14 and/or ir the said Shares and/or against the Owners and/or their title, whether arising by way of sale, transfer, exchange, assignment, lien, mortgage (equitable o otherwise), charge, guarantee, gift, trust, inheritance, release, relinquishment pequest, possession, maintenance, easement, license, tenancy, lease, sub ease, encumbrance, lis pendens, dispute, suit, litigation, injunction o attachment, or decree, judgment or award passed by any Court of Law Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitration or otherwis nowsoever, are hereby required to notify the same in writing along with all relevan documents in support thereof to the undersigned, having address at 502-503, Mans Co-operative Housing Society Limited, behind Laxmi Narayan Temple, Eksar Roac Borivali (West), Mumbai-400092, within a period of **14 (Fourteen) days** from the date of publication hereof, failing which, it shall be presumed that such claim(s) erest(s), objection(s) or demand(s) of any nature whatsoever in respect of the sai Shop No.14 and the said Shares shall be deemed to have been waived and/o bandoned, and the sale and transfer of the said Shop No.14 and the said Share vill be completed without reference to any such claim(s), interest(s), objection(s)

Date: 24/06/2025

NEETA A. SAMPAT Advocate High Court

POSSESSION NOTICE (for immovable property)

SAMMAAN CAPITAL LTD (SCL) (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (IHFL)) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 ("said Rules") issued a demand notice dated 12.11.2021 calling upon the borrower(s), the guarantor(s and the mortgagor(s) SANDEEP KATALKAR and SNEHA SANDEEP KATALKAR against LAN No. HHEVSH00478157, to repay the amount mentioned in the said notice being a sum of Rs. 1.95.313.51 (Rupees One Lakh Ninety Five Thousand Three Hundred Thirteen and Paise Fifty One Only) as on 11.11.2021 in respect of the said Facility with further interest thereon and penal interest from 12.11,2021 till payment / realisation, within 60 days from the date of receipt of the said notice

And whereas subsequently, SCL has vide Assignment Agreement dated 30.12.2024 assigned all its rights, title, interest and benefits in respect of the debts due and payable by the borrower/quarantor(s)/mortgagor(s) arising out of the  $facilities\ advanced\ by\ \textbf{SCL}\ to\ borrower(s)/\ guarantor(s)/mortgagor(s)\ along with\ the advanced\ by\ \textbf{SCL}\ to\ borrower(s)/\ guarantor(s)/mortgagor(s)\ along with\ the advanced\ by\ \textbf{SCL}\ to\ borrower(s)/\ guarantor(s)/\ borrower(s)/\ guarantor(s)/\ borrower(s)/\ borr$ underlying securities to Asset Reconstruction Company (India) Limited acting in its capacity as Trustee of Arcil-Trust-2025-015 ("Arcil") for the benefit of the holders of Security Receipts. Therefore, in view of the said assignment, Arcil now stands substituted in the place of SCL and Arcil shall be entitled to institute /continue all and any proceedings against the borrower(s)/guarantor(s)/ mortgagor(s) and to enforce the rights and benefits under the financial documents including the enforcement of security interest executed and created by the borrower/ guarantor(s)/mortgagor(s) for the said facilities availed by them

The borrower/guarantors/mortgagor(s) having failed to repay the said amounts to Arcil, notice is hereby given to the borrower/guarantors/mortgagor(s) in particular and the public in general that the undersigned being the Authorized Officer of ARCIL has taken Possession of the secured assets described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules on 18.06.2025.

The borrower/guarantor(s)/mortgagor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below mentioned secured assets and any dealings with the secured assets will be subject to the charge of Arcil for a sum of Rs. 3,68,985.88 (Rupees Three Lakhs Sixty Eight Thousand Nine Hundred Eighty Five and Paise Eighty Eight Only) as on 12.06.2025 in respect of the said Facility with further interest at contractual rate from 13.06.2025 till payment realisation together with all incidental costs, charges and expenses incurred

The borrowers'/guarantors'/mortgagors' attention is invited to the provisions of the Sub-Section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available to redeer the below mentioned secured assets.

## DESCRIPTION OF SECURED ASSETS

FLAT NO. 305, 3RD FLOOR, BUILDING NO. 6, L WING, PRAYAG CITY, PHASE SURVEY NO 100/5/B, VIHINAGAR PANVEL, PANVEL, MAHARASHTRA 410209 PANVEL, MAHARASHTRA-410206

Date: 18.06.2025 Place: PANVEL

Authorised Officer Asset Reconstruction Company (India) Limited (Trustee of Arcil-Trust-2025-015)

Form No. 3 [See Regulation-13 (1)(a)] **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 1)** 

#### **SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED SMFG**

Corporate Office: 10th Floor, Office No. 101,102 & 103, 2 North Avenue Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051.

**DEMAND NOTICE** 

UNDER THE PROVISIONS OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE

SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules") he undersigned being the authorized officer of SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED (SMFC India Credit) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act rea with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the followin borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of

eceipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the

service of the demand notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of demand notice(s) are extracted herein below: Demand Notice Date | Description of Immovable property) properties Name of the mortgaged Borrower(s) Amount OWNER OF THE PROPERTY - NITESH RAMESI 1.Dev Trading 18th June. 2025 GADA PROPERTY DESCRIPTION - ALL THAT PIECE OR PARCEL OF A RESIDENTIAL FLAT BEARING NO Rs. 84,46,525/litesh Gada (Rupees Eighty Four Lakhs Forty 3.Mehul Kuvraj 501 ADMEASURING 510 SQUARE FEET CARPET AREA (INTERNAL WALL TO WALL) EQUIVALENT TO 612 SQUARE FEET BUILT UP AREA (INTERNAL Six Thousand Five 4.Nitesh **Hundred Twenty-**WALL TO WALL) ON THE 5TH (FIFTH) FLOOR IN E WING ALONG WITH RIGHTS TO EXCLUSIVE USEF Five Only) as 17th amesh Gada

June, 2025

PROPOSED BUILDING TO BE KNOWN AS DLH METRO VIEW TO BE CONSTRUCTED ON PLOT ADMEASURING 83475 SQ. MTRS. AT D.N. NAGAR AND BEARING SURVEY NO. 106-AAND CTS NO. 195 AND SITUATED AT D.N. NAGAR, OPP. APNA BAZAR, J.P. ROAD, ANDHERI (WEST), MUMBAI - 400053. the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cos

and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that SMFG India Credits and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that SMFG India Credits a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, SMFG India Credit shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any othe emedy available under the Act and the Rules thereunder and realize payment, SMFG India Credit is remedy available under the Act and the Rules intereunder and realize payment. SMP-1 india credit is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured asset(s), SMFG India Credit also has a right to initiate separate legal proceedings to recover the blance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the SMFG India Credit. This remedy is in addition and independent of all the other remedies available to SMFG India Credit under any other law.

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to edeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) an receem the secured assets and turner to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of SMFG India Credit and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the demand notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on purposition deviations composed. any working day during normal office hours. Place: Mumbai

Date: 24.06.2025

Sd/- Authorised Officer, SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED

OF 1 (ONE) CAR PARKING SPACE IN THE

### **POSSESSION NOTICE**

Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited under th Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security nterest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the porrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the borrowers to repay the amour nentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the said notices, along with future interest as applicable incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and/or realisation.

Sr. No.	Loan No.	Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on	Date/ Time & Type of Possession
1	45709610000467	1) Vishal Shantaram Garade (Borrower), 2) Shivanjali Malhari Bhor (Co-Borrower)	Thirty Eight Lakhs Eighty Seven Thousand Three Hundred Forty Nine and Ninety Six Paisa Only) as of 14.04.2025	
			ce and parcel of the Pro	

322 & 323/1 on Sanctioned Layout Plot No.G having Area 30249.62 Sq.mtr. Constructed on "Daffodils Avenue A-Building Co-Op Housing Society Ltd", Fla No.A-1101, 11th Floor, Wing-A having Carpet Area 704 Sq.ft., i.e. 65.40 Sq.mtr. terrace area 53 Sq.ft., i.e. 4.92 Sq.mtr. & Car Parking No.A-01 having area 10 Sq.ft., i.e. 9.29 Sq.mtr. having Grampanchayat Milkat No.1767/78. **On or towards Towards East by:** 15 Meter wide Shirgaon Road and thereafter by Plot No.H of the Layout, **Towards West by:** 15 Meter wide Somatane Road, **Towards South by:** Plot No.D of the Layout, **Towards North by:** 15 Meter wide Shirgaon Road and beyond that by Adjoining Gat No.181 & 182. Whereas the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors, mentioned herein

above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrower's nentioned herein above in particular and to the Public in general that the authorised officer of Jana Small Finance Bank Limited has taken symbolic possession of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred or him under Section 13(4) of the said act read with Rule 8 of the said rules on the date mentioned above. The Borrower's/ Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal vith the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties Secured assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

Place: Pune/ Maharashtra Sd/- Authorised Officer For Jana Small Finance Bank Limited Date: 24.06.2025 JANA SMALL FINANCE BANK (A Scheduled Commercial Bank)

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park Challaghatta, Bangalore-560071. <u>Branch Office:</u> Office No.704/705, Modi Plaza Opp. Laxminarayan Theatre, Mukund Nagar, Satara Road, Pune-411037.



STRESSED ASSET MANAGEMENT DIVISION (SAMD), HEAD OFFICE PLOT NO.4, SECTOR-10, DWARKA, **NEW DELHI-110075** Email: hosastrawilful@pnb.co.in

Date: 22.05.2025

# SHOW CAUSE NOTICE

Sh. Rakesh Sarawgi (Director/Guarantor) B-3201 DB Woods Krishna Vatika Marg 1006 B Wing, Express Zone Western Express Highway Near Patel Uanika Malad (E) Mumbai-Gokuldham, Opposite Laxchandi Heights

oregaon East Mumbai-400063

400063 Also At: Gala No. 109/110 Buildiong No. A/5 Omkar Developers Bhagwan Seth Estate Near Kopar Bus Stop Purna Village Bhiwandi Distt.: Thane Maharashtra-421302

M/s Cubatics Garments Pvt. Ltd.

(Borrower)

Mrs. Manisha Sarawgi (Director/Guarantor) M/s Cubatics Industries Pvt. Ltd. B-3201 DB Woods, Krishna Vatika Marg Corporate Guarantor) Gokuldham. Opposite Laxchandi Heights Goregaon East Mumbai-400063

3-3201 DB Woods, Krishna Vatika Marc okuldham, Opposite Laxchandi Height Foregaon East Mumbai 400063

Dear Sir(s)/Madan((s) Reg : Show Cause for Identification of Wilful Default in the loan account of M/s Cubati Garments Pvt. Ltd with the Bank Bank has observed events of willful default in your account. Hence, Borrower and its rela parties are eligible for the process of willful defaulter. It is also observed that all the events of Wilful

Default are intentional, deliberate, calculated and meeting the conditions set out in RBI Maste Directions RBI/DoR/2024-25/122 DoR.FIN.REC.No. 31/20.16.003/2024-25, 30July 2024. The facts of the matter were placed before the Committee for Identification of Wilful Defaulters (i Identification Committee-II') constituted in consonance with the RBI guidelines. The Committee, in its meeting held on 21.05.2025, after going through facts of the matter & evidence on record, has concluded that event(s) of default has/have occurred in the account which is/are wilful and substantial to classify you as 'Wilful Defaulter', inter alia for the following reasons: Capacity to Pay:

The directors & guarantors defaulted in payment / repayment obligation to the Bank even though they have capacity to pay. As per net worth certificates dated 19.01.2024 , Net Means of the directors/guarantors are as under:-

(Amt. in Cr. Name Net Means M/s Cubatics Industries Pvt. Ltd. 46.12 Sh. Rakesh Sarawgi 3.71 Mrs. Manisha Sarawgi 19.44

As per ABS as on 31.03.2023 of Corporate Guarantor having equity ₹46.12 crore Siphoning of Funds: As per stock statement as on 31.10.2024 stocks were ₹6.84 Crore and book debts were ₹7.02 Crore . however as per visit report dated 17.03.2025 there was no stocks available at the business emises. It was gathered that the unit has been shgifted to some other place . On contacting borrower informed that they have shut down the business .Borrower credited ₹0.95 Crore only in

to the CC account. This suggests that the borrower disposed of the stock without depositing the sale proceeds into the account, thereby siphoning off the bank's funds. The Identification Committee-II decided to issue Show Cause Notice to the borrower/relate

rties for reason appended below:					
S.No. Name		Designation/Status	Charge Levelled		
1	M/s Cubatics Garments Pvt. Ltd.	Borrower	Siphoning of Funds		
2	Sh. Rakesh Sarawgi	Director/Guarantor	Capacity to Pay &		
3	Mrs. Manisha Sarawgi	Director/Guarantor	Siphoning of Funds		
4	M/s Cubatics Industries Pvt. Ltd.	Guarantor	Capacity to Pay		

In case you feel aggrieved by the aforesaid conclusion of the Identification Committee, you ma n/representation, along with documentary evidence, if any, to the cor consideration and show cause as to why you should not be identified as a 'Wilful Defaulter'. You submission/representation must reach us within 21 days of issuance of this notice and be sent either to General Manager, SAMD, HO, 3rd Floor, East Wing, Punjab National Bank, Head Office,

Sector 10, Dwarka, New Delhi-110075 or through ARMB Mumbai City.

If we do not receive any submission/representation of yours, it would be deemed that you have nothing to say in your defense against the conclusion of this Committee. Please take note that pursuant to submission/ non-submission of your submission/representation, the committee shall proceed to pass an order with regard to identification of the Wilful Defaulters as per the RB

Identification Committee constituted in consonance with the RBI directives comprises of the

. Chief General Manager, SAMD, HO (Head of Committee)

The Identification Committee-II has authorized the undersigned to send this Show Cause Notice

(Neeru Saldi)

Signature of the Officer Authorised to issue summons. Sd/ nder her signature Registrar Mumbai D.R.T. No.1

s

i General Manager, CRMD HO iii. General Manager, TMD HO & iv. Assistant General Manager, Law Division HO (invitee)

Assistant General Manager-Law

SEAL

2nd floor, Colaba, Telephone Bhayan, Colaba Market, Mumbai-400 005 (5th Floor, Scindia House, Ballard, Mumbai-400001) CASE NO.: 0A/517/202 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

STATE BANK OF INDIA VS

# **HIMANSHU SHARDA** Dilipkumar Premdas Sharda:- 1001,1002 Imperial Chs Ltd Ashar Residency

J.P.Road, Andheri (W) Mumbai, maharashtra -400053

Nagar Naupada Thane 400 602

- Pokhran Road No 2 Near Old Lok Hospital Vasant Vihar Thane 400 610, Thank Maharashtra -400610 Also At:- Flat No 1607, 16th Floor, Platinum Casa Divine Tower No.7, D.N. Nagar
- Also At:- Flat No. 1 1st Floor Shraddha Bhayan, Vishnu Nagar, Naupadam Thane Thane, Maharashtra -400602 (3) Vedang Dilinkumar Sharda:-Flat No. 1607, 16th Floor Platinum Casa Divine Tower No7 Dn Nagar J P Road Andheri W Mumbai 400 053, Mumbai (Suburban)
- Maharashtra -400053 Also At:-1001/1002, Imperial Chs. Ltd., Ashar Residency, Pokhran Road No. 2 Near Old Lok Hospital, Vasant Vihar, Thane, Mumbai, maharashtra -400610
- Also At:- A-22/303, Happy Valley Chs., Ghodbunder Road, Near Tikujiniwadi Near Apna Bazar, Thane (w), Thane, Maharashtra -400610 (4) Sandeepkumar Premdas Sharda, Flat No1, 1st Floor Shraddha Bhavan Vishnu
- Also At :- A-22/303, Happy Valley Chs., Ghodbunder Road, Near Tikuiiniwadi Near Apna Bazar, Thane, Mumbai, Maharashtra -400610 Also At:-Flat No 1607, 16th Floor, Platinum Casa Divine Tower No 7, D.N.Nagar

#### J.P.Road, Andheri (w). Mumbai, Maharashtra -400053 **SUMMONS**

WHEREAS, 0A/517/2024 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar or 13/05/2025.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 41452908.36/- (application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are

- to show cause within thirty days of the service of summons as to why relie prayed for should not be granted;
- (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application:
- (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties:
- (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinar course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial numbe 3A of the original application without the prior approval of the Tribunal: you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured
- assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank of financial institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the

applicant and to appear before Registrar on 10/07/2025 at 12:15 P.M. failing which the application shall be heard and decided in your absence Given under my hand and the seal of this Tribunal on this date:20/06/2025. Sd/

Sd/Vinav Agarwal
Company Secretary & Compliance Office

Note :Strike out whichever is not applicable.

# केनरा बैंक Canara Bank

**एआरएम शाखा, मुंबई** ४था मजला, कॅनरा बँक बिल्डिंग, आदि मर्झबान पथ, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०० ००१.

### दूर.: ८६५५९४८०५४. ईमेल-cb2360@canarabank.com विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तरतुदींसह वाच सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्त ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, **कॅनरा बँकेच्या** प्राधिकृ अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारण धनकाँकडे गहाण/भारमस्त असलेल्या खालील वर्णिलेल्य स्थावर मिळकती, **श्री. ढालेश्वर सिंग, असोसिएटेड कॉन्टेक (मुंबई)** प्रायव्हेट लिमिटेड ५०६, कॉर्पोरेट ॲनेक्स सोनावाला रोड, उद्योग भवनच्या जवळ, गोरेगाव (पू), मुंबई - ४०००६३ यांच्याकडून **कॅनरा बँकेच्या एआरएग** शाखेला थकीत रु. ६८,६४,४०५.१२/ - (अडुसष्ट लाख चौसष्ट हजार चारशे पाच आणि बारा पैसे मात्र) त्यापुरं (३१.०५.२०२५ रोजीस अधिक ०१.०६.२०२५ पासून त्यावरील पढील व्याज आणि प्रभार) च्या व २९.०७.२०२५ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकल्य

-indic			
संच	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत
			रक्कम
१	श्री. ढालेश्वर सिंग यांच्या नावावर असलेल्या निलजे प्रामपंचायतीच्या हदींमधील गाव निलजे, तालुका कल्याण, जि. ठाणे येथे स्थित स. क्र. ११, एच. क्र. १स. क्र. १३, १४, १५, स. क्र. १६, एच. क्र. १ए आणि १बी धारक अमिनीवरील वसंटाईल ब्हॅली अशा ज्ञात प्रोजेक्टमधील बी बिंग, २१वा मजला, फ्लॅट क्र. २१०६, मोजमापित ५८.०९ चौ. मी. चटई क्षेत्राचे ते सर्व माग आणि विभाग, ढालेश्वर सिंग. मळकतीच्या सीमाबद्धताः उत्तर – मोकळी जिमन, दक्षिण – वसंटाईल व्हॅलीमधील सी-विंग, पूर्व – ज्ञोपडपट्टी, पश्चिम –	रु. ५४,००,०००/-	ह. ५,४०,०००/-
	निलजे तलाव (माऊली तलाव).		
इसारा	अनामत रक्कम २८.०७.२०२५ रोजी किंवा त्यापर्वी सायं. ५.०० प	<b>यत</b> जमा कले जाईल.	

२८.०७.२०२५ रोजी किंवा त्यापर्वी सायं. ५.०० पर्यंत सेवा प्रदात्याकडे सादर करावयाच्या ईएमडी आणि इतर

बँकेत कागदपत्रे जमा करण्याची तारीख २८.०७.२०२५ **ते सायं. ५.०० पर्यंत आ**हे.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती करिता कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेल्या लिंक ''ई-लिलाव'' चा संदर्भ घ्यावा किंवा कोणत्याही कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत श्री. सुदर्शन जोशी, मुख्य, (मोबा. क्र. ८६५५९४८०५४), श्रीम. मोनिका पाहुजा अधिकारी, (मोबा. क्र.: ८९८९०१९७५८) ई-मेल आयडी : cb2360@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत किंवा सेवा पुरवठादार, बँकनेट (मे. पीएसबी अलायन्स प्रा. लि.) (संपर्क क्र. ७०४६६१२३४५/ ६३५४९१०१७२) -८२९१२२०२२०/ ९८९२२१९८४८/८१६०२०५०५१, ईमेलः support.baanknet@psballiance.com support.baanknet@procure247.com) येथे संपर्क साधावा.

प्राधिकत अधिकारी दिनांक : २१.०६.२०२५ कॅनरा बँक, एआरएम शाखा ठिकाण : मुंबई

### Infrastructure Limited सीआयएन: L45200MH2006PLC161268

नोंदणीकृत कार्यालय : जोस्पडब्ल्यू सेंदर, वादे कुलो संकृत, वादे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१. बसाइट : <u>www.isw.in ई-मेल : infra.secretarial@isw.in</u> दूर. : ०२२-४२८६ १००० **फॅक्स** : ०२२-४२८६३००८

### १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-मतदानाची माहिती

कंपनीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, दि. १५.०७.२०२५ रोजी दु. ३.०० वा. (भारतीय प्रमा वेळ) एजीएम आयोजित करणाऱ्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरिसंग (व्हीसी)

अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एग कप्तया काबदा, २०१३ (काबदा) ज्या तातृत्तुदा व त्यात्रातात तस्यापता नावन तत्तव कावात्रात्त कावात्राद्वार (एस. सीए) जारी सर्वमामान्य परिपत्रक क्र. ०१,२०२३, दि २५,०९,२०२३ तसेच बेळोजेळी जारी अन्य परिपत्रके, भारतीय प्रतिवृत्ति व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे जारी सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/पीओडी-२/पीआयआर/२०२४/१३३, दि. ०३,१०,२०२४ (परिपत्रके) व मास्टर परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/सीआयआर/पी/०१५५, दि. ११,१९,२०२४ यांच्या अनुपालनांवर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना कंपन्यांना विश्वार्थी कॉन्फरस्त वा अदर ऑडिओ विहन्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) माध्यमातून एजीएम आयोजित करण्याची परवाज्यी देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनी व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएम आयोजित करीत आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे एजीएमचे ठिकाण समजण्यात याये.

पुढे, वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवले युक्त, परात्र गरित्रकार अनुपारानामा, ज्या समाव्याय इन्यार पर प्रभाग/विज्ञाइटरा गांदारायुक्तक जार्यराए असतील अशा सभासदांना १८ वी एजीएस आयोजित करणाऱ्या सूचनेसमयेत वितीय वर्ष २०४२-१५ कतिताचा एकारित क वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आला आहे व सदर दस्तावेज डाऊनलोड करण्यासाठी कंपनीर्च वेबसाइट अर्थात <u>https://www.jsw.in/infrastructure/jsw-infrastructure-annual-reports-fy-2024-25</u> वरही डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. सदर दस्तावेज स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची (''बीएसई' बर्का डाजनाहाड अरप्याचाहाड उराय्य अर्थारा, तर्स स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन अर्थाया आयुक्त हारानाहाड्या वेबसाइट www.bseindia.com वर व नंत्रानत स्थापन सम्बन्ध आफ ईडिया लिमिटेडची ("परापस) वेबसाइट www. nseindia.com वरही उपलब्ध आहे तसेच कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट व ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची एजन्सी मे. केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (केफिनटेक) यांची वेबसाइट <u>https://evoting.kfintech.com</u>

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत नसतील त्यांनी ते नोंदणीकृत करवून घेण्यासाठी वरील लिंकवर उपलब्द एजीएग सूचनेत दिलेल्या विस्तृत प्रक्रियेचे पालन करावे.

सभासद् एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राह् शकतील व सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभाग सनावर रुगारमान्य अवस्थ स्तार्गा, प्रारंहरारम्या राज्यसा पत् राम्लामा व स्तुनान यज्ञ रामामार होष्णाचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. कायद्याच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओ एजीएमकरिता उपस्थित सभासद कोरमकरिता गणले जातील.

एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर मत देण्यासाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनी एजीएममध्येही ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. संभासद दूरस्थ ई-मतदान किंच एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत देऊ शकतील. सभासदाद्वारे उरावावर एकदा मत दिल्यानंतर पुडे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल. दूरस्थ ई-मतदानादूरे मत देण्यात आल्यानंतरही सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतो, परंत त्याल एजीएममद्ये पुन्हा मत देता येणार नाही. दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएममध्ये मतदानाची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचने

दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदानाच्या माध्यमातून मत देण्यासाठी सभासदांच्या पात्रतेकरिता निर्धारित अंतिग तारीख ही मंगळवार, दि. ०८.०७.२०२५ (निर्धारित अंतिम तारीख) अशी आहे. दूरस्थ ई-मतदान सुविधा गुरुवार, दि. १०.०७.२०२५ रोजीस. ९.०० वा. (भा. प्र. वे.) पासून सोमवार, दि. १४.०७.२०२५ रोजी सायं. ५.०० (भा. प्र. वे.) पर्यंत उपलब्ध असेल. वरील तारीख व वेळेपरचात दूरस्थ ई-मतदानास परवानगी नसेल. व तत्परचात केफिन द्वारे दूरस्थ ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल.

एखादी व्यक्ती एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारखेर रखात ज्यारा देवार्य का यूर्यन्य गर्क्यक्रिया कार्या माना समात. मारा असराव वर्षा व गयात कार्या कार्या माना तार्य भागधारक असरावा सद व्यवती एवीएमामचे दिलेल्या स्वरूपातुम्, यूवर आबडी व गासवडे प्राप्त करु शकेल. निर्धारित अंतिम तारखेतुसार सभासदांचे रिवस्टर किंवा लाभार्थी मालकांच्या रिवस्टरमध्ये नाव नोंद असलेले सभासदच केवळ दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ईमतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील.

कंपनीच्या संचालक मंडळाने दि. ३०.०४.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये प्रत्येकी रु. २.०० दर्शनी मूल्याच्या प्रति समभागाकरिता रु. ०.८० प्रतिरोअर लाभांशाची शिफारस केली आहे जी बाब आगामी एजीएममध्य भागधारकांच्या मंजरीच्या अधीन असेल. लाभांश. मंजर झाल्यास. नोंद दिनांक अर्थात मंगळवार. दि. ०१.०७.२०२५ रोजीनसार सभासदां रजिस्टर - लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेल्य ाभागधारकांना प्रदान करण्यात येईल

दूरस्थ ई-मतदान - ईमतदानासंदर्भात काही शंका असल्यास तुम्ही <u>https://evoting.kfintech.com</u> च्या downloa section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting user manual वाचावे किंवा केफिन चे श्री. जी. राम दास, वरिष्ठ व्यवस्थापक, केफिन यांना <u>ramdas.g@kfintech.</u> 20<u>0m</u> दूर. ०४० - ६७१६२२२२/७९६१९०० येथे किंवा टोल फ्री क्र. १८०० ३०९ ४००१ (टोल फ्री) पत्ता मे. केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड, युनिट : जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२ गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, हैदराबाद – ५०० ०३२ येथे संपर्क साधावा.

सीडीएसएलकडे डीमॅट स्वरूपात सीक्युरिटी धारक असलेल्या व्यक्तिगत भागधारकांनी, काही तांत्रिकी अडचण अर सीडीएसएल हेल्पडेस्कवर <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे विनंती पाठवावी किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधावा. एनएसडीएलकडे डीमॅट स्वरूपात सीक्युरिटी धारक असलेल्या व्यक्तिगत भागधारकांनी कोणत्याह तांत्रिकी अडचणीकरिता एनएसडीएल हेल्पडेस्कशी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र. ०२ · ४८८६ ७००० व ०२२ - २४९९ ७००० वर संपर्क साधावा.

ठिकाण : मंबर्ड

देनांक : २४.०६.२०२५

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करित कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

# जाहीर सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की आम्ही सुरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेड, एक कंपनी जी कंपनी कायद १९५६ च्या तरतूरीनुसार समाविष्ट आणि कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूरीनुसार विद्यमान आणि कार्यरत आहे तिचे CIN: L99999MH1986PLC040873 आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय ३०१, ३रा मजला, अमन चेंबर्स वीर सावरकर मार्ग, बंगाल केमिकल समोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५ येथे आहे, यांच्या येथे खाली लिहीलेल पहिल्या परिशिष्टात अधिक विशेषत्वाने वर्णन केलेल्या मालमत्ता संदर्भात (यापुढे "मालमत्ता" म्हणून संदर्भित त्याच्या शीर्षकाची चौकशी करत आहोत.

"शिवतीर्थ" (पर्वी "वेण निनाद" म्हणन ओळखले जाणारे) म्हणन ओळखली जाणारी इमारत या मालमत्तेवर बांधल गेली आहे आणि त्याचाच एक भाग आहे. शिवतीर्थमध्ये चार अपार्टमेंट मालक, पाच निवासी सदनिका आणि दोन गॅरेज मालक आहेत या अपार्टमेंट मालकांची, भाडेकरुंची, गॅरेज मालकांची आणि त्यांच्या व्यवसायात / ताब्य असलेल्या संबंधित अपार्टमेंट/ निवासी सदनिका / गॅरेजची नावे येथे खाली लिहीलेल्या **दसऱ्या परिशिष्टा**त अधिक विशेषत्वाने वर्णन केलेली आहे.

सर्व व्यक्ति ज्यांना मालमत्ता (किंवा त्याच्या कोणताही भाग किंवा हिस्सा संबंधी) कोणातेही स्वरुपाचे दावे जसे कं वाटप, विक्री, हस्तांतरण, असाइनमेंट, गहाण, ताबा, भेट, विश्वस्त संस्था, वारसा, उत्तराधिकार, देखभाव ताबा, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, धारणाधिकार, परवाना, भाडेकरार, देखभाल, वहिवाटीचा हक्क, देवाण घेवाण आणि/ किंवा अन्यथा कोणत्याही स्वरुपातील असेल तर त्यांनी याद्वारा कृपया लेखीस्वरुपात त्याची सूचना संबंधित सहाय्यक कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकारांकडे त्यांचे कार्यालय ४०२. ४था मजला, कॉमर्स हाऊस, १४० नागिंददास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे ह्या सुचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचा आ सूचित करावे अन्यथा असे दावे किंवा आक्षेप, जर असेल तर ते सर्व हेतू आणि उद्देयाने सोडून देण्यात आले आहेर आणि/किंवा त्याग केले आहेत असे मानले जाईल.

#### येथे उपरोक्त उल्लेखित पहिल्या परिशिष्ट (मालमत्तेचे वर्णन)

जमीनीचे सर्व तुकडे किंवा हिस्से मोजमाप ३८९.६३ चौरस मीटर्स (मालमत्ता कार्डानुसार) आणि ३८४.६९ चौरर मीटर्स (शीर्षक कागदपत्रांनुसार) यासह "शिवतीर्थ" (पूर्वी "वेणू निनाद" म्हणून ओळखले जाणारे) म्हणू ओळखली जाणारे इमारत आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यातील माहीग विभागातील नवीन क्र. १४८९ (भाग) कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. १८४६ आणि जी वोर्ड क्र. ४८८५(१) च्या प्लॉट क्र. १३१ शिवाजी पार्क योजना, माहीम आणि एम. बी. राउत रोड, शिवाजी पार्क, दादर, मुंबई - ४०० ०२८ आणि चतु:सीमा खालील प्रमाणे:

पश्चिमेस किंवा पश्चिमेकडे: ४० फुट रुंद रस्ता आता डॉ. एम.बी. राउत मार्ग म्हणून ओळखले जातो

उत्तरेस किंवा उत्तरेकडे: शिवाजी पार्क योजनेतील प्लॉट क्र. १३७

दक्षिणेस किंवा दक्षिणेकडे: शिवाजी पार्क योजनेतील प्लॉट क्र. १३५

पूर्वेर	पूर्वेस किंवा पूर्वीकडे: शिवाजी पार्क योजनेतील प्लॉट क्र. १७३							
	येथे उपरोक्त उल्लेखित दुसऱ्या परिशिष्ट							
नु. क्र.	मजला	भाडेकरु/ रहिवासी यांची नावे	सदनिकाप्रकार					

अनु. क्र.	मजला	भाडेकरु/ रहिवासी यांची नावे	सदनिकाप्रकार	विद्यमान चटई क्षेत्र
₹.	ग्राउंड	श्रीमती सुधा प्रभाकर जोशी	निवासी - भाडेकरु	१२६.२८ चौ. फुट
₹.	ग्राउंड	श्रीमती विजया मोहन जोशी	निवासी - भाडेकरु	२५६.९१चौ. फुट
		(आता प्रतिभा मोहन जोशी)		
₹.	ग्राउंड	श्रीमती सीमा शरद जोशी	निवासी - भाडेकरु	१३६.८३ चौ. फुट
٧.	पहिला	श्री. गजानन मुझुमदार (मृत्यु	निवासी - भाडेकरु	५०५.०२ चौ. फुट
		झाल्यापासून) सध्या श्वेता		
		आशिष मुझुमदार राहत आहेत		
ч.	पहिला	श्रीमती प्रोतिमा सुकुमार चक्रवर्ती	निवासी - भाडेकरु	५०४.०५ चौ. फुट
		(मृत्यु झाल्यापासून) सध्या स्वप्ना		
		चौधरी राहत आहेत		
ξ.	ग्राउंड	श्री. शेखर बी. प्रभावळकर	कार्यालय (स्टील्ट भागात)	११५.६५ चौ. फुट
<b>७</b> .	दुसऱ्या	श्रीमती उज्वला एस. सामंत	निवासी - भाडेकरु	१२०४.६० चौ.फुट
ሪ.	तिसऱ्या	श्रीमती वसुधा एल. सामंत	निवासी - भाडेकरु	१२०४.६० चौ. फुट
۲.	चौथा	श्रीमती शल्पा के . जोशी	निवासी मालक आणि	१६२८ चौ. फुट
	आणि		इमारतीच्या कंपाउंडमधे	
	पाचवा		एक गॅरेज	
१०.	इमारतीच्या	श्री. गणपत तुकाराम बांदोडकर	गॅरेज	१५५.१६ चौ. फुट
	कंपाउंड			
224	<del>-</del> <del></del>	<del>Corifora</del>		

२४ जून २०२५ रोजी दिनांकित

प्रधान ॲण्ड राव ॲडव्होकेटस् आणि सॉलिसिटर्स





**UCO BANK** 

विरार पश्चिम :- युनिट क्र. १, कल्पवृक्ष, नॅशनल इंग्लिश स्कुलच्या जवळ, एम. बारिया कंपनीज्च्यासमोर, विराट नगर, विरार (प), ठाणे - ४०१३०३ ईमेल.आयडी: virar@ucobank.co.in, दूर. क्र. ०२५०-२५०८५८५

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (जोडपत्र IV) - (नियम-८(१))

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी युको बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (ऑक्ट), २००५ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून १३/०३/२०२५ रोजी मागणी सूचना तारीख जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार <mark>श्री. धर्मेंद्र अमरनाथ उपाध्याय (कर्जदार), सौ. रिता धर्मेंद्र उपाध्याय</mark> (सह-कर्जदार) ह्यांना सूचनेत दिलेल्या रक्कम २८.०२.२०२५ रोजीस रु. ९,९६,२२२.७६/-(रुपये नऊ लाख शहान्नव हजार दोनशे बावीस आणि शहात्तर पैसे मात्र) वरील सदर रकमेव सांपार्श्विक दराने (२८/०२/२०२५ पर्यंतचे व्याज) एकत्रित सह आनुषांगिक खर्च. परिव्यय. प्रभार इ या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्याते यावरील नमूद कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २० जून, २०२५ रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा यको बँक. विरार (पश्चिम) शाखेच्या रक्कम २८.०२.२०२४ रोजीप्रमाणे रु. ९९६२२२.७६/- (रुपये नऊ लाख शह्यात्रव हजार दोनशे बावीस आणि शह्यात्तर पैसे मात्र) आणि त्यावरील अन्य परिव्ययाच्य भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, बी विंग, इमारत क्र-३, श्री राम धाम फेज-२ शाळीग्राम टाऊनशीप, गाव पडघे. तालका - पालघर. जि - पालघर - ४०१४०४

प्राधिकृत अधिकारी दिनांक : २०/०६/२०२५

पंजाब नैश्नाल बैंक 👅 punjab national bank

STRESSED ASSET MANAGEMENT DIVISION (SAMD), HEAD OFFICE PLOT NO.4, SECTOR-10, DWARKA, NEW DELHI-110075 EMAIL:-Hosastrawilful@pnb.co.i.

कारणे दाखवा नोटीस

मे. नाथकपा स्टान कशर्स (कर्जदार)

मोज. २९५.४७ फू. (चटई क्षेत्र)

पाटण, खिलाड बीड, बीड, महाराष्ट्र-४१४२०८

श्री शत्रुघ्न लक्ष्मण मरकड (प्रोप्रायटर) 187,सांगवी पाटण, पोस्ट- खिलाड,ता.आष्टी,बीड

महाराष्ट ४१४२०२ प्रिय महोदय/मॅडम

#### नोंदणी : बँकेतील मेसर्स नाथकूपा स्टोन क्रशर्सच्या कर्ज खात्यात कर्ज बुडवल्याची ओळख पटविण्यासाठी कारणे दाखवा नोटीस

बँकेने तुमच्या खात्यात तुम्ही जाणूनबुजून कर्जबुडवल्याच्या घटना नोटीस केल्या आहेत. म्हणून, तुमचे खाते आणि त्याच्याशी संबंधित पक्ष जाणूनबुजून कर्जबुडवल्याची प्रक्रिया करण्यास पात्र आहेत असेही आढळून आले आहे की स्वःहा कर्जबुँडवल्याच्या सर्वे घटना जाणूनबुजून, केल्या आहेत) आणि ते आरबीआय मास्टर डायरेक्टर्स आरबीआय/डीओआर/२०२४-२५/१२२ मध्ये नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या आहेत. आरबीआय/डीओआर/२०२४-२५/१२२ डो आर. एफआयएन आरर्डसी.क्र.३१/२०.१६.००३/२०२४-२५.३० जलै २०२४.

या प्रकरणातील तथ्ये आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्थापन केलेल्या कर्जबुडव्यांच्या ओळख समितीसमोर (म्हणजेच 'ओळख समिती-II') ठेवण्यात आली. समितीने २१.०५.२०२५ रोजी झालेल्या बैठकीत, प्रकरणातील तथ्ये आणि रेकॉर्डवरील पुरावे पाहिल्यानंतर, असा निष्कर्ष काढला आहे की खात्यात डिफॉल्टच्या घटना घडल्या आहेत/आल्या आहेत. ज्या तुम्हाला 'विलफुल डिफॉल्टर' म्हणून वर्गीकृत करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

## पैसे देण्याची क्षमता

कर्ज मंजूर करताना कर्जदाराकडून मिळालेल्या मालमत्ता आणि दायित्वांच्या आधारे तयार केलेल्या सीआरनुसार, कर्जदार/मालकाकडे निव्वळ साधन आहे, परंतु ते बँकेच्या निधीची परतफेड करत

- 1	ж. Э.क.	अ.क. नाव निव्यळ संपत्ती (कोटी मध्ये		
	1.	श्री. शत्रुघ्न लक्ष्मण मरकड	0.30 कोटੀ	

निधीची सायफनिंग

कर्जदाराने कॅश क्रेडिट खात्यातून श्री. श्रीकृष्ण भरतराव यांच्या वैयक्तिक खात्यात ०७-१२-२०१८ रोजी २.०० लाख रुपये, १०-१२-२०१८ रोजी ५.०० लाख रुपये आणि ३१-१२-२०१८ रोजी १.२५ लाख रुपये हस्तांतरित केले. आयडेंटिफिकेशन कमिटी-।। ने कर्जदार/संबंधित पक्षांना खाली दिलेल्या कारणांसाठी कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा निर्णय घेतलाः

अ.क्र.	नाव	पदनाम/स्थिती	चार्ज लेव्हल
1.	मेसर्स नाथकृपा स्टोन क्रशर	कर्जदार	निधी देण्याची आणि सायफन
2.	श्री. शत्रुघ्न लक्ष्मण मरकड	प्रोप्रायटर	करण्याची क्षमता

जर तुम्हाला ओळख समितीच्या वरील निष्कर्षामुळे सहमत नसेल तर तुम्ही "विलफुल डिफॉल्टर" म्हणून तुमची ओळख का होऊ नये यासाठी विचार आणि कारण दाखवण्यासाठी समितीकडे कागदोपत्री पुरावे सादर किंवा प्रतिनिधित्व करू शकता. तुमचे सादरीकरण/प्रतिनिधित्व ही सूचना जारी झाल्यापासून २१ दिवसांच्य आत आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते जनरल मॅनेजर, SAMD HO, तिसरा मजला, पर्व विंग, पंजाब नेशनल बँक मख्य कार्यालय सेक्टर १० दवारका नवी दिल्ली-११००७५ किंवा ARMB प्रमुख नाशिक

जर आम्हाला तुमचे कोणतेही सादरीकरण/प्रतिनिधित्व प्राप्त झाले नाही, तर असे मानले जाईल की य समितीच्या निष्कर्षाविरुद्ध तुमच्या बचावात तुमचे काहीही म्हणणे नाही. कृपया लक्षात ठेवा की तुमचे सादरीकरण/प्रतिनिधित्व सादर/न केल्यावर, समिती RBI मार्गदर्शक तत्त्वांनसार विलफल डिफॉल्टरर्च ओळख पटवण्याबाबत आदेश पारित करेल.

RBI च्या निर्देशांनुसार स्थापन केलेल्या ओळख समितीमध्ये खालील सदस्य असतात:

i. मुख्य महाव्यवस्थापक, एसएएमडी मुख्यालय (समितीचे प्रमुख) i. महाव्यवस्थापक, सीआरएमडी मुख्यालर

iii. महाव्यवस्थापक, टीएमडी मुख्यालय आणि

iv. सहाय्यक महाव्यवस्थापक, कायदा विभाग मुख्यालय (निमंत्रित)

ओळख समिती-II ने खालील स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीला तिच्या स्वाक्षरीने ही कारणे दाखवा सचना पाठविण्यास अधिकृत केले आहे

सहाय्यक महाव्यवस्थापक-लॉ



स्टेस्ड ॲसेट मॅनेमजेंट विभाग (एसएएमडी). मुख्य कार्यालय, प्लॉट क्र. ४,सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली- ११००७५. ईमेल: hosastrawilful@pnb.co.in

# कारणे दाखवा सूचना

प्रति,	दिनाक : २२.०५.२०२
मे. सन पॉवर मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड	श्री. विकाश अगरवाल (संचालक/हमीदार)
(परिसमापनाद्वारे) (कर्जदार)	५०१., ली ऑर्किड, १५वा खार रोड, खार जिमखान
ऑफिसक्र. ८१०, ट्रान्डिस ८९, गोविंद नगर, अंधेरी कुर्ला रोड,	खार पश्चिम ४०००५२
दर्पण टेलिफोन एक्सचेंज जवळ,अंधेरी पर्व मंबई महा ४०००९३	मोबा: ९९८०७३०९९

सौ. ज्योती अगरवाल (संचालक/हमीदार ३०१, ३ रा मजला, के०७३, गुरुदेव भवन, १७ वा रोड, स्टारबक्स मागे, खार पश्चिम

सं. : मे. सन पॉवर मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड च्या बँकेकडील कर्ज खात्यातील कसुरीचे ''हेतुपुरस्सर'' म्हणून

बँकेने तमच्या खात्यात जाणनबजन कर्ज बडवण्याच्या घटना पाहिल्या आहेत. म्हणनच. तमचे खाते आणि त्याच्यार्श संबंधित पक्ष जाणूनबुजून कर्ज बुडवण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र आहेत. असेही आढळून आले आहे की इच्छाबुजून कर्ज बुडवण्याच्या सर्वे घटना जाणूनबुजून, जाणूनबुजून, मोजलेल्या आणि आरबीआय मास्टर डायरेक्टसं

भारबीआय/डीओआर/२०२४-२५/१२२ डीओआर.एफआयएन.आरईसी.क्र. ३१/२०.१६.००३/२०२४-२५, ३०

जुलै २०२४ मध्ये नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या आहेत. भारबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार गठन केलेल्या हेतुपुरस्सर कसुरवारांवरील अभिनिर्धारण समिती ('अभिनिर्धारण समिती २) समोर प्रकरणाची सत्य परिस्थिती मांडण्यात आली. समितीने त्यांच्या २१.०५.२०२५ रोजी झालेल्या बैठकीत सत्य . परिस्थिती पडताळून व नोंदीतील पुरावे बघून असा निष्कर्ष काढला की, खात्यात घडलेले कसुरवारीचे प्रसंग हेतुपुरस्सर असून खालील कारणांसह ''हेतुपुरस्सर कसुरवार'' म्हणून तुम्हाला वर्गीकृत करण्यास पुरेसे आहेत

देय क्षमता: १८.०६.२०१८ च्या निव्वळ संपत्ती प्रमाणपत्रानुसार. संचालक/जामीनदारांकडे निव्वळ निधी आहे परंतु ते बँकेचे देणी परत करत नाहीत. संचालक/जामीनटारांचे निञ्चल निधी खालीलपमाणे आहेत-

a standar talen/ analytica na-assistant sugar							
नाव	नेट मिन्स (करोड मध्ये)	मध्ये) सीआर तारिख					
श्री. विकाश अगरवाल	रु. १४.८३ करोड						कंपनीच्या
सौ. ज्योती अगरवाल.	रु. ७.९८ करोड	१८.०६.२०१८ च्या निव्वळ मूल्य प्रमाणपत्रानुस					णपत्रानुसार.

#### निधीची वळविणे: १६.१२.२०२३ च्या भेट अहवालानुसार, युनिट बंद असल्याचे आढळून आले आणि कर्जदाराने घोषित केलेल्या

ग्होदय/महोदया.

. ।धिकृत पत्त्यावर कोणताही साठा उपलब्ध नव्हता ओळख समिती-२ ने खालील कर्जदार/संबंधीत पक्षांना कारणे दाखवा सूचना जारी करण्याचा निर्णय घेतल

ज्यामध्ये खाली जोडलेल्या तक्त्यानुसार शुल्क नमूद केले आहे.

स.क्र.	नाव	पदनाम/स्थिती	दोषारोप	
۶.	मे. सन पॉवर मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड	कर्जदार	निधी वळविणे	
	(परिसमापनाद्वारे)			
٦.	श्री. विकाश अगरवाल	संचालक/हमीदार	देय क्षमता आणि	
₹.	सौ. ज्योती अगरवाल.	संचालक/हमीदार	निधी वळविणे	
ना नामाना अभिनिर्धाणा प्रापितीनाए नाीन किन्नामी ओशिन मान्याने नापन अपोन ना नामी नामी हन्या				

ासल्यास ''हेतुपुरस्सर कसुरवार'' म्हणून तुम्हाला का वर्गीकृत करू नये त्याची कारणे दाखवण्यासाठी विचा करण्याकरिता अभिनिर्धारण समितीकडे एक सादरीकरण/अभिवेदन देऊ शकता. तुमचे सादरीकरण/अभिवेदन आमच्याकडे ह्या प्राप्तीच्या २१ दिवसांत पोचले पाहिजे आणि ते एकतर जनरल मॅनेजर, एसएएमडी, एचओ, ३ रा मजला, इस्ट विंग, पंजाब नॅशनल बँक, हेड ऑफिस, सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली-११००७५ येथे किंवा एआरएमबी हेड, मुंबई शहर मार्फत पाठवावे.

जर आम्हाला तुमच्याकडून कोणतेही सादरीकरण/अभिवेदन प्राप्त झाले नाही तर असे समजले जाईल की अभिनिर्धारण समितीच्या निष्कर्षाविरुद्ध तुमच्या बचावार्थ सांगण्यासारखे तुमच्याकडे काहीही नाही. कृपया ध्यानांत घ्यावे की, तुमच्या कारणे दाखवाच्या सादरीकरण/न सादरीकरणानुसार आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे हेतुपुरस्सर कर्मुरवारांच्या घोषणेबाबत आदेश पारित करण्याची कार्यवाही अभिनिर्धारण समिती करेल. आरबीआयच्या निर्देशांनुसार स्थापन केलेल्या ओळख समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे:

१) मुख्य महाव्यवस्थापक, एसएएमडी, एचओ (समितीचे प्रमुख),

२) महाव्यवस्थापक, सीआरएमडी एचओ ३) महाव्यवस्थापक, टीएमडी एचओ आणि

४) सहाय्यक महाव्यवस्थापक, कायदा विभाग एचओ (निमंत्रित)

अभिनिर्धारण समिती-२ ने त्यांच्या स्वाक्षरी अन्वये सदर **कारणे दाखवा सूचना** पाठविण्याकरित निम्नस्वाक्षरीकारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

(निरू सालदी) सहाय्यक महा व्यवस्थापक-कायद बैंक ऑफ़ इंडिया Bank of India

जाहीर अधिसुचना कर्ज घेणाऱ्या संस्था मे. पुष्पक बुलियन्स प्रायव्हेट लिमिटेडने ०१.०४.२००८ रोजी बँक ऑफ इंडियाच्या बुलियन एक्सचेंज शाखेकडून रू. २५ कोटीचा निधी आणि नॉन-फंड आधारित कर्ज घेतले आहे. त्यांनी बँकेला देयक/परतफेड करण्याचे दायित्व पूर्ण करण्यात चूक केली आहे आणि ०१.०७.२०१५ रोजीच्या विलफुल डिफॉल्टर्सच्या घोषणेवरील आरबीआय मास्टर परिपत्रकानुसार विलफुल डिफॉल्टर्सची कृत्ये देखील केली आहेत. म्हणून, बँकेने ०३.१२.२०२४ रोजी कर्ज घेणाऱ्या संस्थेच्या खालील संबंधित पक्षांना विलफुल डिफॉल्टर्स म्हणून घोषित केले आहे आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची माहिती क्रेडिट माहिती कंपन्यांसोबत शेअर करण्यात आली आहे.

कर्ज घेणाऱ्या संस्थेचे प्रवर्तक/संचालक/हमीदार: १. नाव: मे. पुष्पक बुलियन्स प्रा. लि.

कर्जदार संस्था

२३.०६.२०२५ रोजी थिकत कर्ज रक्कम: रु. ११.२२ कोटी अधिक युसीआय आणि कायदेशीर

पत्ता: ९०६, ९वा मजला, ज्वेल वर्ल्ड, कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, काळबादेवी रोड, झवेरी बाजार, मुंबई– ४००००२२.

२. नाव: श्री. अमित योगेश संपत कर्जदार संस्थेत पदनाम: प्रवर्तक संचालक

२३.०६.२०२५ रोजी थिकत कर्ज रक्कम: रु. ११.२२ कोटी अधिक युसीआय आणि कायदेशीर

मंबई- ४०००६७३.

३. नाव: श्री. चंद्रकांत नरसीदास पटेल र्जदार संस्थेत पदनाम: पूर्णवेळ संचालक

२३.०६.२०२५ रोजी थर्केत कर्ज रक्कम: रु. ११.२२ कोटी अधिक युसीआय आणि कायदेशीर

पत्ताः नरसीदास पटेल यांचा मुल्लगा, ए/३, सरदार पटेल सोसायटी, नेहरू रोड, विलेपार्ले रोड विलपाार्ले पूर्व, मुंबई- ४०००५७



ईमेल: Marutac53@gmail.com

सही/-

युको बँक

दिनाक 22.05.2025

स्टेस्ड ॲसेट मॅनेमजेंट विभाग (एसएएमडी) मुख्य कार्यालय, प्लॉट क्र. ४, सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली- ११००७५. ईमेल: hosastrawilful@pnb.co.in

earc

कारणे दाखवा सूचना

l .	विनाकः २२.०५.२०२९
प्रति,	
मे. मारुत क्रिएटीव्ह इन्फ्रा प्रा. लि.	कु. सुमन त्रिपाठी (संचालक/हमीदार)
(कर्जदार)	८३, ८ वा मजला, कल्पतरु इस्टेर
४०१-४०२, ट्रेड स्केअर ए विंग, ४था मजला, मेहरा कंपाऊंड,	जेव्हीएलआर अंधेरी पूर्व, मजास बस डेपं
साकिनाका सर्कल जवळ, साकिनाका, अंधेरी (पू), मुंबई ४०००७२	मुंबई, महाराष्ट्र ४०००५९.
संपर्क क्र. ९८११८४२०७४	

श्री. मुकेश पांडे (संचालक/हमीदार) एफ २०२, सारस्वत, वसंत नगर, ठाकूर गाव, कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१

महोदय/महोदय सं. : मे. मारुत क्रिएटीव्ह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या बँकेकडील कर्ज खात्यातील कस्रीचे ''हेतुप्रस्सर म्हणन ठरवण्यासाठी कारणे दाखवा.

बँकेने तुमच्या खात्यात जाणूनबुजून कर्ज बुडवण्याच्या घटना पाहिल्या आहेत. म्हणूनच, तुमचे खाते आणि त्याच्याशी संबंधित पक्ष जाणूनबुजून कर्ज बुडवण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र आहेत. असेही आढळून आले आहे की इच्छावुजून कर्ज बुडवण्याच्या सर्वे घटना जाणूनवुजून, जाणूनवुजून, मोजलेल्या आणि आरवीआय मास्टर डायरेक्टर्स आरबीआय/डीओआर/२०२४-२५/१२२ डीओआर.एफआयएन.आरईसी.क्र.

३१/२०.१६.००३/२०२४-२५, ३० जुलै २०२४ मध्ये नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या आहेत. आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार गठन केलेल्या हेतुपुरस्सर कसुरवारांवरील अभिनिर्धारण समिती ('अभिनिर्धारण समिती २) समोर प्रकरणाची सत्य परिस्थिती मांडण्यात आली. समितीने त्यांच्या २१.०५.२०२५ रोजी झालेल्या बैठकीत सत्य परिस्थिती पडताळून व नोंदीतील पुरावे बघून असा निष्कर्ष काढला की, खात्यात घडलेले कसुरवारीचे प्रसंग हेतुपुरस्सर असून खालील कारणांसह ''हेतुपुरस्सर कसुरवार'' म्हणून तुम्हाला वर्गीकृत करण्यास परेसे आहेत : देय क्षमताः

. श्री. मुकेश पांडे यांच्या सीआयसी (सिबील) अहवालावरून असे दिसून येते की ते २ ते २.५ लाखांपेक्षा जास्त मासिक ईएमआय भरत आहेत २. २७.११.२०२४ च्या डिटेक्टिव्ह एजन्सीच्या अहवालानुसार, सुमन त्रिपाठी यांच्या नावावर विविध स्थाव

ओळख समिती-२ ने खालील कर्जदार/संबंधीत पक्षांना कारणे दाखवा सूचना जारी करण्याचा निर्णय घेतल

ज्यामध्ये खाली जोडलेल्या तक्त्यानुसार शुल्क नमूद केले आहे. पदनाम/स्थिर्त स.क्र. दोषारोप नाव श्री. मकेश पांडे संचालक / हमीदार कु. सुमन त्रिपाठी संचालक/हमीदा

जर तुम्हाला अभिनिर्धारण समितीच्या वरील निष्कर्षाने क्षोभित झाल्याचे वाटत असेल तर तुम्ही तुमची इच्छा असल्या हेतुपुरस्सर कसुरवार'' म्हणून तुम्हाला का वर्गीकृत करू नये त्याची कारणे दाखवण्यासाठी विचार करण्याकरित अभिनिर्धारण समितीकडे एक सादरीकरण/अभिवेदन देऊ शकता. तुमचे सादरीकरण/अभिवेदन आमच्याकडे ह्या प्राप्तीच्य २१ दिवसांत पोचले पाहिजे आणि ते एकतर जनरल मेनेजर, एसएएमडी, एचओ, ३ रा मजला, इस्ट विंग, पंजाब नॅशन बँक, हेड ऑफिस, सेक्टर-१०, द्वारका, नवी दिल्ली-११००७५ येथे किंवा एआरएमबी हेड, मुंबई शहर मार्फत पाठवावे. जर आम्हाला तुमच्याकडून कोणतेही सादरीकरण/अभिवेदन प्राप्त झाले नाही तर असे समजले जाईल की, अभिनिर्धार समितीच्या निष्कषीविरुद्धे तुमच्या बचावार्थ सांगण्यासारखे तुमच्याकडे काहीही नाही. कृपया ध्यानांत घ्यावे की, तुमच्य कारणे दाखवाच्या सादरीकरण/न सादरीकरणानुसार आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे हेतुपुरस्सर कसुरवारांच्य घोषणेबाबत आदेश पारित करण्याची कार्यवाही अभिनिर्धारण समिती करेल.

आरबीआयच्या निर्देशांनुसार स्थापन केलेल्या ओळख समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे: ?) मख्य महाव्यवस्थापक, एसएएमडी, एचओ (समितीचे प्रमुख),

) महाव्यवस्थापक, सीआरएमडी एचओ

महाव्यवस्थापक, टीएमडी एचओ आणि

४) सहाय्यक महाव्यवस्थापक, कायदा विभाग एचओ (निमंत्रित)

, गिनिर्धारण समिती-२ ने त्यांच्या स्वाक्षरी अन्वये सदर **कारणे दाखवा सचना** पाठविण्याकरिता निम्नस्वाक्षरीकारांन प्राधिकृत करण्यात आले आहे.

(निरू सालदी)



नोंदणीकृत कार्यलय : स्टर्लिंग सेंटर, दुसरा मजला, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई -४०००१८ . दरध्वनी: +९१ २२ २४९२ ६७५० वेबसाइट: www.onwardgroup.com ईमेल: investors@onwardgroup.com

३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ऑनवर्ड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''कंपनी'') ची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सध

'एजीएम'') बुधवार, १६ जुलै २०२५ रोजी (भाप्रवे) नुसार दुपारी ३.०० वार्जता होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ''ब्हींसी'')/इतर ऑडिओ व्हिन्युअल माध्यमे (''ओएब्हीएम') सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष एस्थितीशिवाय, कॉपॉरेट व्यवहार मंत्रालयाने दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांनुसार. दितांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२०, दिनांक १३ जानेवारी, २०२४, दिनांक ०५ मे, २०२२ आणि परिपन्नक क्रमांक १०/२०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि अलिकडचे ०९/२०२३ दिनांकित ९ सप्टेंबर, २०२४ (एकत्रितपणे 'एमसीए' आणि अभ्यासक्रम म्हणून संदर्भित) आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय 'सेबी'') ची दिनांक १२ मे २०२०, दिनांक १५ जानेवारी २०२१, दिनांक १३ मे २०२२ आणि दिनांक ५ जानेवार्र ०२३ रोजीची परिपत्रके. कंपनीने २०२४-२५) च्या वार्षिक अहवालासह ३४ व्या एजीएमची सूचना पाठवली आहे २३ जन, २०२५, केवळ इलेक्टॉनिक मोइटारे ही पाठवली आहे , ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा राजिस्टार आणि ट्रान्सफर एउंट (''रिकस्ट्रार') आणि डिपाझिस्टरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता एम सी ए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांद्वारे वितरीत करण्याची गरज नाही. नेंशनल सिक्युरिटीज डिपॉब्रिटरीज लिमिटेड (''एनएसडीएल') द्वारे प्रदान केलेल्या एनएसडीएल ई-व्होटिंग प्रणालीद्वारे व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभासद त्यांच्या रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून https://www.evoting.nsdl.com वर उपस्थित राहू शकतील. ईव्हीईएम लिंक सदस्य लॉगिन करतात, जिथे कंपनीचा ती प्रदर्शित केली जाईल

कंपनीचा वार्षिक अहवाल २०२४–२५, इतर गोर्ष्टींबरोबरच, ३४ व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या नेबसाइटवर www.onwardgroup.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या नेबसाइटवर उपलब्ध आहे www.bseindia.com आणि www.nseindia.com त्याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड '''एनएसडीएल'') च्या www.evoting.nsdl.com या नेवसाइटवर देखील उपलब्ध आहें. कंपनी (व्यवस्थापन आणि ाशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सूची विनियमांच्या नियम ४४ मध्ये वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतटींचे पालन करून, सदस्यांना सर्व तराव सेटवर इलेक्टॉनिक प.टतीने मतटान करण्याची सविधा पटान केली जाते एनएसडीएल (रिमोट ई-व्होटिंग) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्लॅटफॉर्मद्वारे रिमोट ई-व्होटिंग कालावर्ध रम्यान एजीएमच्या सचनेमध्ये पढे ठेवल्या आहेत.

रेमोट ई-मतदान शनिवार, १२ जुलै, २०२५) रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) वाजता सुरू होईल आणि मंगळवार, १ जुलै, २०२५ रोजी समाप्त होईल. आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम अथवा ब्लॉक केले जाईल. उपरोत्त . गरीख आणि वेळेच्या पलीकडे रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्य ठरावावरील मत सभासदाने रिमोट ई-व्होटिंगदारे टाकल्यानंतर, सभासदाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली . जाणार नाही आणि असे मत अंतिम मानले जाईल. एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वां आपले मत दिलेले नाही ते एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानार हक बजावल्यानंतरही सदस्य एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंतु एजीएम दरम्यान त्यांना पुन्हा मतदान करण्यार्च परवानगी दिली जाणार नाही.

बुधवार, ०९ जुलै, २०२५ (दुसरी कट-ऑफ तारीख) पर्यंत ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंव डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे, ती दरस्थ ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यास पात्र असेल किंवा एजीएम दरम्यान ई-मतदान. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे कट-ऑफ तारखांन कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. कट-ऑफ तारखेला सदस्य ासलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

विद्यमान सदस्य ज्यांच्याकडे फिजिकल स्वरूपात शेअर्स आहेत आणि वैयक्तिक नसलेले भागधारक, जे कंपनीचे शेअर घेतात आणि ई-मेलद्वारे पाठवलेल्या नोटीसनंतर कंपनीचे सदस्य होतात आणि दुसऱ्या कट-ऑफ तारखेपासून शेअर्स धारण करतात, म्हणजे बुधवार, ०९ जुलै, २०२५ पर्यंत evoting@nsdl.co.in वर किंवा केपनील investors@onwardgroup.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. रिमोट ईं-व्होटिंगसाठी आधीच एन एस डी एल कडे नोंदणी केलेले सदस्य मतदानासाठी त्यांचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ''वापरकत नपशील/पासवर्ड विसरलात'' किँवा ''फिजिकल यूजर रिसेट पासवर्ड'' पर्याय वापरून तुमचा पासवर्ड रीसेट करू शकत किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. १८००-१०२०-९९० आणि १८००-२२४-४३०

डी-मॅट मोडमध्ये सिक्युरिटीज धारण करणार्या वैयक्तिक भागधारकांच्या बाबतीत, कंपनीचे शेअर्स विकत घेतात आणि

सूचना पाठवल्यानंतर आणि दुसऱ्या कट-ऑफ तारखेपासून शेअर्स धारण केल्यानंतर, बुधवार, ०९ जुलै, २०२५ रोजी ते कंपनीचे सदस्य बनतात. एजीएमच्या सुचनेमध्ये नमूद् केले आहे. दिनांक ३१ मार्च २०१५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी भरतीय रुपये ५/– प्रति इक्रिटी शेअरचा अंतिम लाभांश, संचालक मंडळाने शिफारस केल्यानुसार, सभासदांनी एजीएम मध्ये मंजूर केल्यास, पात्र समासदांना एजीएम नंतर दिले जाईल त्यांना लाभांश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल. बँक खात्याचे तपशील उपलब्ध न झाल्यास कंपनी लाभांश वॉस्ट/डिमांड ड्राफ्ट अशा भागधारकांना पोस्टाद्वारे गठवेल. लाभांश रकमेचे थेट क्रेडिट प्राप्त करण्यासाठी, प्रत्यक्ष/इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणार्या सभासदान सेबीच्या आदेशानुसार, आधीच नोंदणीकृत नसल्यास, त्यांचे बँक खाते तपशील सादर करणे आवश्यक आहे.

सदस्यांना असेही सुचित केले जाते की आयकर कायदा, १९६६ नुसार, वित्त कायदा, २०२० मध्ये सुधारणा केल्यानुसार, ३० दिवसानंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल आणि कंपनी गामी एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन, भागधारकांना देय असलेल्या लाभांशातून विहित दरांव स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. टीडीएस दर भागधारकाच्या निवासी स्थितीवर आणि त्यांर्न नबमिट केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्या कागदपत्रांवर अवलंबून बदल् शकतात. त्याची तपशीलवार माहिती www.onwardgroup.com या वेबसाइटवर एजीएमच्या सूचनेमध्ये उपलब्ध असेल. रजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.onwardgroup.com आणि www.evoting.nsdl.com

नेबसाइटवर उपलब्ध आहे. एजीएमच्या सूचनेची प्रत स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि

काही शंका असल्यास, सदस्य शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य्) आणि

शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० वर कॉल करू शकतात. आणि १८०० २२ ४४ ३० किंवा पछुवी

www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह्

ऑनवर्ड टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी

तारीख: २४, जून २०२५

ww.nseindia.com या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.

हात्रे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

ठिकाण: मुंबई

विनव अगरवाल तारीख: 18.06.2025 कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र. ए४०७५१

Form No. 6 [See Regulation-15 (1)(d)) **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 

Ist Floor,MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A,Vashi,Navi Mumbai- 400703 Case No: MA/68/2024 Exh. No.: 545

VIJAY SURAKSHA REALTY LLP

INDIA BULLS HOUSING FINANCE LTD (3) MRS GEETA AMIN

**8B VICEROY COURT THAKUR VILLAGE MUMBAI** MUMBAI, MAHARASHTRA -400101 NOTICE WHEREAS the application has been made to this Tribunal. The copy of which is

the convenience of the Tribunal on 28/07/2025. 2. You are required to appear in person or by a Pleader/Advocate duly instructed at the aforesaid time and file your reply, if any.

3. Take notice that in default of, your appearance on the day mentioned herein before, the proceeding will be heard and determined in your absence.

> Seal Signature of the Officer Authorised to issue summons (SANJAI JAISWAL)

REGISTRAR DRT-III, MUMBAI.

लिमिटेड (एनकोर एआरसी)

५वा मजला, प्लॉट क्र. १३७, सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२ ००२, हरियाणा ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ (नियम) च्या नियम ८(६) च्या पंरतुके अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना,

विवर्णित स्थावर मिळकत जी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड (एबीएफएल) कडे गहाणित/प्रभारित आहे'', ''जे आहे काही आहे'' आणि ''जे काही आहे तथे आहे'' या तत्त्वावर विकली जाईल. मिळकतीचे विवरण, तारण मिळकतीची राखीव किंमत (आरपी) आणि इसारा अनामत रक्कम (ईएमडी

अ.	तारण मत्तेचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत		
क्र.		(रू. मध्ये)	रक्कम (रू. मध्ये)		
१	फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, फोरच्युन ग्रॅण्ड,	₹.	₹.		
	वायएमसीए स्विमिंग पूलच्या समोर, महानगरपालिका	४,१०,००,०००/-	४१,००,०००/-		
	हायस्कूलच्या शेजारी, सायरस ॲव्हेन्यू रोड,				
	आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४००००८				
जर ई-लिलावाची तारीख सार्वजनिक सटटी म्हणन घोषित केली गेली तर तारीख आपोआप पढील					

कामकाजाच्या दिवशी वादवली जाईल.

कपया तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता तारण धनकोची वेबसाइट http://v arc.com/ वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घेऊ शकतात. इच्छुक बोलीदार यांनी कोणत्याही माहिती/प्रश्नांसाठी श्री. धर्मेंद्र मौर्य यांच्याशी मोबाईल क्र

येथे dharmendra.maurya@encorearc.co वर किंवा prakash.chaudhary@encorearc.com या ईमेलवर करू शकतात दिनांक : २३.०६.२०२५ सही/-ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

Connected with C.A. (CAA) / 22 / MB / 2025In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013). ÂND

Private Limited with Kogta Global Private Limited and their respective shareholders. Kogta Global Private Limited [CIN: U15300MH1997PTC110377], a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at C/806, Groma House, Opp. APMC Market 2, Sector 19/C, Vashi, Navi Mumbai

Scheme of Merger of Gopal Pulse Processors Private Limited with Kogta Global Private Limited and their respective shareholders was admitted by this Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 3rd June, 2025. The said

ANY PERSON desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Authorised Representative at their address mentioned hereunder, a notice of his intention, signed by him or his Advocate, with his full name and address, so as to reach the Petitioner's Authorised Representative not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where such person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposing the Petition, should be filed in Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench at 4th floor, MTNI Building, G.D. Somani Marg, Cuffe Parade, Mumbai-400 005 and a copy thereof to be served on the Petitioners Authorised Representative, not less than

> ZADN & Associates LLP Mr. Nitin Gutka Chartered Accountants Authorised Representative for Petitioner Companies
> Add: 1st Floor, Sadhana Rayon House, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001 E-mail: nitingutka@zadn.in

> > (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी.

सम्मान कॅपिटल लिमिटेड चे ("एससीएल ") (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)("आयएचएफएल") यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, 2002 (''सदर नियम'') मधील नियम 3 सोबत वाचले असता सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन फायनान्शियल ॲसेटस आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 (2002 मधील 54) (''सदर नियम'' आणि सदर कायद्यातील कलम 13 (12) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक 25.09.2021 रोजी कर्जदार, जामीनदार आणि गहाणवटदार संदीप कटलकर आणि स्नेहा संदीप कटलकर यांना कर्ज खाते क्र. HHLVSH00473840 च्या संदर्भात नोटीस जारी केली असून त्याद्वारे सदर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या सदर सुविधेच्या संदर्भातील दिनांक 26.06.2021 रोजी रू.13,54,682,63 (रूपये तेरा लाख चौपन्न हजार सहाशे ब्याऐंशी आणि त्रेसष्ट पैसे फक्त) आणि त्यावरील अधिक व्याज आणि दि. 27.06.2021 पासून देय/वसुली होईपर्यंतचे, त्यावरील दंडात्मक

आणि जसे की त्यानंतर, कर्जदार/ जामीनदार/ गहाणवटदार यांना **एससीएल** द्वारा देण्यात आलेल्या सुविधेच्या आणि त्यासोबत सिक्युरिटी रिसिटसच्या धारकांच्या लाभासाठी एआरसीआयएल-ट्रस्ट-2025-015, ट्रस्ट

विशेषतः कर्जदार/जामीनदार/गहाणवटदार यांना आणि सर्वसामान्य जनतेला नोटीस देण्यात येत आहे की खालील स्वाक्षरी करणार यांनी एआरसीआयएल चे अधिकृत अधिकारी या नात्याने दिनांक 18.06.2025 रोजी सदर कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (4) अंतर्गत त्यांना /तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

याद्वारे खाली नमुद केलेल्या सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात, सदर कायद्यातील कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतुदींकडे कर्जदारांचे/जामीनदारांचे/गहाणवटदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

सुरक्षित मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 305, तिसरा मजला, इमारत क्र. 6, एल विंग, प्रयाग शहर, फेज 1, सर्वेक्षण क्र. 100/5/बी, विहिनगर पनवेल, पनवेल, महाराष्ट्र 410209,. पनवेल, महाराष्ट्र 410206.

अधिकृत अधिकारी

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड

enclosed herewith. This is to give you notice, as to why relief asked for should not be granted. Take notice that the said application will be taken up for hearing by the Tribunal at 10.30 a.m. or at such time immediately thereafter according to

Given under my hand and the seal of this Tribunal on this 09/06/2025.

Note :Strike out whichever is not applicable

एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि गहाणवटदारांना सूचना देण्यात येत आहे की, खालील केलेली, त्यांच्या कर्ज खात्यामधील थकीत देय सुरक्षित करण्यासाठी होती ती ईएआरसी०३२- (''तारण धनको'') चे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेत कार्यरत एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेडकडे अभिहस्तांकित करण्यात आली होती जिचा प्रत्यक्ष कब्जा तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने घेतलेला आहे ती मे. ऑयस्टर एंटरप्रायझेस (कर्जदार) आणि (१) अन्सारी सिराजदीन जहागीर (२) सब मोहम्मद फारूख शेख (यापुढे एकत्रितपणे सह-कर्जदार म्हणून संदर्भित) यांच्याकडून तारण धनकोकर्ड देय, वसुली/प्रदान काही असल्यास च्या समायोजनानंतर ३१.१०.२०२४ रोजीस रू. ४,६१,५७,५७१/-(रुपये चार कोटी एकसष्ट लाख सत्तावन्न हजार पाचशे एकाहत्तर मात्र) आणि वसुलीपर्यंत कंत्राटी दराने पुढील व्याज आणि इतर खर्च/प्रभार इ. या रक्कमेच्या वसुली करिता ३०.०७.२०२५ रोजीस "जे जेथे

લાલાલપ્રમાળ આઠ:						
अ.	तारण मत्तेचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत			
क्र.		(रू. मध्ये)	रक्कम (रू. मध्ये)			
१	फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, फोरच्युन ग्रॅण्ड,		₹.			
l	वायएमसीए स्विमिंग पूलच्या समोर, महान्गरपालिका	४,१०,००,०००/-	४१,००,०००/-			
l	हायस्कूलच्या शेजारी, सायरस ॲव्हेन्यू रोड,					
	आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४००००८					
ज्य है-लिलावाची वाग्रिक मार्वजनिक मररी प्रशास घोषित केली गेली वर वाग्रिक आगोआए परील						

९९३०१७१११३ वर किंवा श्री. प्रकाश चौधरी यांच्याशी मोबाईल क्र. ९७१२६६८५५७ वर किंवा ई-मेल

एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. MUMBAI BENCH C.P. (CAA) / 108 / MB / 2025

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other relevant provisions of the Companies Act, 2013. AND
In the matter of the Scheme of Merger of Gopal Pulse Processors

-400705, Maharashtra ..Petitioner Company 2 -400705, Maharashtra ) ...Petitioner Company 2
NOTICE OF HEARING OF PETITION
TAKE NOTICE THAT a Company Scheme Petition filed under Sections 230
to 232 and other relevant provisions of the Companies Act, 2013 presented by
and Kogta Global Private Limited, the Petitioner Company 2 for sanctioning

Petition is fixed for hearing before the said Hon'ble Tribunal on 14th July, 2025 at 10.30 a.m. in the morning or soon thereafter. two days before the date fixed for hearing. A copy of the Petition shall be furnished by the Petitioner's Authorised Representative to any person requiring

the same on payment of the prescribed charges. Dated: This  $23^{\rm rd}$  day of June, 2025

व्याजाच्या रकमेची, सदर सूचना प्राप्त झाल्यापासून 60 दिवसांच्या आत परतफेड करण्यास सांगण्यात आले

(''एआरसीआयएल'') यांच्या वतीने त्यांचे ट्रस्टी म्हणून काम करताना ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड यांना देण्यात आलेल्या सिक्युरिटीजच्या संदर्भात निर्माण झालेल्या कर्जदार/ जामीनदार/ गहाणवटदार यांच्या थिकत आणि देय असलेल्या कर्जाच्या संदर्भात, **एससीएल** यांनी दिनांक **30.12.2024** च्या असाइनमेंट कराराद्वारे त्याचे सर्व अधिकार, शीर्षक, व्याज आणि फायदे नियुक्त केले आहेत. त्यामुळे, सदर असाइनमेंटमुळे **एससीएल** च्या जागी आता **एआरसीआयएल** ची नियुक्ती झाली आहे आणि एआरसीआयएल कर्जदार/जामीनदार/ गहाणवटदार यांच्या विरुद्ध सर्व आणि कोणत्याही कार्यवाहीचा आणि अंमलबजावणी करण्याचा/सुरू ठेवण्याचा कर्जदार/जामीनदार/गहाणवटदार यांनी घेतलेल्या सुविधांसाठी त्यांनी तयार केलेल्या आणि अंमलबजावणी केलेल्या सिक्युरिटी इंटरेस्टच्या अंमलबजावणीसह वित्तीय दस्तऐवजांच्या अंतर्गत अधिकार व फायद्यांची अमंलबजावणी करण्याचे अधिकार असतील कर्जदार/जामीनदार/गहाणवटदार हे **एआरसीआयएल** यांनी सदर रकमेची परतफेड न केल्यामळे. याद्रारे

विशेषतः कर्जदार/जामीनदार/गहाणवटदार यांना आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदारीची सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी खाली नमूद करण्यात आलेल्या सुरक्षित मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि सुरक्षित मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास तो दिनांक 05.06.2025 रोजी एआरसीआयएल यांच्या सदर सुविधेच्या संदर्भातील रू.19,74,671.96 (रूपये एकोणीस लाख चौ-याहत्तर हजार सहाशे एकाहत्तर आणि शहाण्णव पैसे फक्त) आणि दिनांक 06.06.2025 पासून पैशाची परतफेड करेपर्यंत/पैसे वसूल होईपर्यंत कंत्राटी दराने त्यावरील अधिक व्याज व सर्व आनुषंगिक खर्च, शुल्क आणि खर्चासह, सदर रकमेच्या शुल्काच्या अधीन असेल.

(एआरसीआयएल -2025-015, ट्रस्टचे विश्वस्त च्या वतीने)